

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत
आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्र.एमसीओ-२०१७/प्र.क्र.२९७/नवि-१४,
मंत्रालय (मुख्य) इमारत, ४ था मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२
दि.२७ सप्टेंबर, २०१७

प्रस्तावना :-

शासन अधिसूचना दि.११.०१.२००७ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी राज्यशासकी सेवा (समावेशन, नियुक्ती आणि सेवेच्या शर्ती) अन्वये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय संवर्ग तयार करण्यात आला आहे. यानुसार सदरचे नगरपरिषद कर्मचारी हे राज्यस्तरीय कर्मचारी म्हणून गणले जातात. त्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असणारे नागरी सेवा नियम संचालनालयाच्या स्तरावर दि.१४.०५.१९८४ च्या आदेशान्वये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यात आले आहेत. व त्यांचे वेतन नगरपरिषदांमार्फत अदा केले जाते.

नगरपरिषदेमध्ये १२ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याची योजना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या स्तरावर दि.०१.१२.१९९५ च्या पत्रान्वये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती. सदर कार्यवाही संचालकांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ७६ अनुसार करण्यात आली होती.

तदनंतर, गट-क व ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने आलेली कुंठीतता घालविण्याच्या दृष्टीने सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली होती. सदर योजना नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णय, वित्त विभाग दि.०१.०४.२०१० अन्वये विहित केलेली सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खालील अटींच्या अधीन राहून लागू करण्यात यावी:-

१. वित्त विभाग, शासन निर्णय दि.०१.०४.२०१० व दि.०५.०७.२०१० मधील कार्यपद्धती व विहित निकष तपशिल व अनुज्ञेयता लागू राहिल.
२. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.०१.१०.२००६ पासून लागू राहिल परंतू, दि.०१.१०.२००६ ते या आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिकरित्या वेतननिश्चिती करून प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासून देण्यात येतील. मात्र, थकबाकी अनुज्ञेय असणार नाही.

३. या साठी येणारा खर्च नगरपरिषदेचे स्वउत्पन्न व सहायक अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७११०२१६११३३५७२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं. श. गोखले)
शासनाचे उप सचिव

प्रती :-

१. मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे, खाजगी सचिव.
४. प्रधान महालेखापाल (ले. व अ.)/(लेखापरीक्षण), महाराष्ट्र-१ व २, मुंबई/नागपूर.
५. अ.मु.स.(सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (नवि-१) / (नवि-२), मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
८. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक (सर्व)
९. जिल्हाधिकारी (सर्व)
१०. उप सचिव (सर्व), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती (नवि-१४)